

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

बोरिवली पूर्व (मुंबई उपनगर) येथील जिवलापाडा हायवेवर पादचारी पूल बांधणेबाबत

(१) ३५९०७ (२७-१-२०१६). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील बोरिवली पूर्व येथील जिवलापाडा हायवेवर पादचारी पूल (ओव्हर ब्रिज) बांधणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, त्यांचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, य परिसरात मागाठाणे बस डेपो, टाटा पॉवर हाऊस, गणेश नगर येथील हायवेवर अपघात होत असल्याने तेथे भुयारी पादचारी पूल बांधण्याचाही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नॅशनल पार्क हायवेवर खाजगी प्रवासी बसेस पार्क करतात, त्यांचे वाहनचालक, वाहक तेथेच राहतात, त्यांचे प्रातः विधी ही तेथेच करत असल्याने परिसरात दुर्गंधी व घाण होते, तसेच तेथे गर्दुले, तृतीयपंथी व वेश्या व्यवसायही या भागात चालतो, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१९) : (१) व (२) बोरिवली पूर्व येथील देवलापाडा येथे बोरकर कंपाऊंड ते समर्पण बिल्डिंगपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गावर पादचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित होते.

तथापि, पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मेट्रो जात असल्यामुळे तेथे पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) अशा प्रकारचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाला नसल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल पार्क हायवेवर खाजगी प्रवासी बसेस पार्क केल्या जात नसून, प्रवाशांना घेऊन जाणे व प्रवासी उतरणे याकरिता खाजगी प्रवासी बसेस उभ्या केल्या जातात.

कस्तुरबा पोलीस ठाणे मार्फत नॅशनल पार्क पुलाखाली दिवस-रात्र करिता एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची दररोज नेमणूक करण्यात येते व सदर हायवेवर खाजगी वाहनांना जास्त वेळ थांबू दिले जात नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईकरांसाठी मुंबई-नवी मुंबई, शिवडी, ठाणे जलवाहतूक सुरु करण्याबाबत

(२) ३८९४४ (२१-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील रस्ते आणि रेल्वे या दोन प्रमुख वाहतूक साधनांवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेता मुंबईकरांसाठी मुंबई-नवी मुंबई, शिवडी, ठाणे अशी जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, सदर जलवाहतूकीसाठी किती निधीची आवश्यकता आहे तसेच त्याची अंमलबजावणी कोणत्या यंत्रणेमार्फत होणार आहे,

(४) असल्यास, जलवाहतूकीच्या अनुषंगाने होणा-या अपघाताप्रसंगी कोणती आपत्कालीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-१२-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) मुंबईच्या पुर्व किना-यावर भाऊचा धक्का मांडवा-नेरुळ या त्रिकोणी परिघात जलवाहतूक सुरु करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाम शासन निर्णय क्र. IWT/०२१५/प्र.क्र.३१/बंदरे-१ दि.३०.०६.२०१६ नुसार प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर प्रकल्पासाठी मे.कॅशेक इंजिनिअर्स प्रा.लि.पुणे यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

(३) प्रकल्पासाठी (१) मुंबई बंदर विश्वस्थ विभागामार्फत-भाऊचा धक्का, (२) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभागामार्फत-मांडवा आणि (३) शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागामार्फत-नेरुळ येथे लागणाल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम स्वखर्चाने करणार आहेत. मांडवा येथील कामास कार्यादेश देण्यात आला असून उर्वरित दोन्ही कामे त्या त्या विभागामार्फत हाती घेण्यात आली आहेत.

१. मांडवा ता.अलिबाग जि.रायगड येथे ब्रेकवॉटर बांधण्याच्या कामास रु.७२.१४ कोटी इतकी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

२. मांडवा ता.अलिबाग जि.रायगड येथे रो रो जेट्टी बांधण्याच्या कामास रु.६३.१५ कोटी इतकी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

३.वरील दोन्ही कामास रु.१३०.०८ कोटी इतकी तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.

मांडवा ता.अलिबाग जि.रायगड येथे ब्रेकवॉटर बांधण्याच्या कामास रु.४२.७४ आणि मांडवा ता.अलिबाग जि.रायगड येथे रो रो जेट्टी बांधण्याच्या कामास रु. १४.७० इतका निधी प्राप्त झाला आहे. सदर दोन्ही कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) इनलॅन्ड व्हेसल अॅक्ट १९१७ मधील तरतूदीप्रमाणे सुरक्षिततेच्या सर्व बाबींचे पालन करणे जलवाहतूक करणा-या कंपनीस बंधनकारक असेल.त्यावर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत नियंत्रण केले जाईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरात आणि उपनगरात अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या संख्येत वाढ झाल्याबाबत

(३) ३९४५० (३०-११-०००२). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व अधिकृत मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी सेंटरमध्ये गर्भपाताच्या किती केसेस आल्या याची माहिती मुंबई महानगरपालिका गोळा करत असते, त्यानुसार सन २०१३-१४ मध्ये १५ वर्षांखालील ११ मुलींनी गर्भपात केला होता तर २०१४-१५ मध्ये १५ वर्षांखालील १८५ मुलींनी तर १९ वर्षांखालील १६०० तरुणींनी गर्भपात केल्याची माहिती निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा यांनी दिनांक २८ मे, २०१५ रोजी मुख्यमंत्री व मा. सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदयांना पत्र दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, लैंगिक शिक्षणाबद्दल जिज्ञासा, त्याबद्दलचे अज्ञान आणि लैंगिक शोषणातूनच अल्पवयीन मुली गरोदर राहात असल्याने शालेय जीवनातच अधिक चांगले लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अशा प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) मुंबई शहर आणि उपनगरात सन २०१३-१४ मध्ये १५ वर्षांखालील १११ मुलींनी व १५ ते १९ वयोगटातील ९६२ मुलींनी तसेच, सन २०१४-१५ मध्ये १५ वर्षांखालील १४० मुलींनी व १५ ते १९ वयोगटातील ९७४ मुलींनी गर्भपात केल्याबाबतची माहिती सर्व केंद्रांकडून प्राप्त झाली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण, एम/पश्चिम व के/पूर्व विभागांतील अर्थ (ए.आर.एस.एच.) केंद्रांतर्फे पौगंडावस्थेतील (एँडोलेसेन्ट) मुलींना आरोग्य शिक्षण तसेच लैंगिक शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येते.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ४९ माध्यमिक शाळांमधील नववी इयत्तेतील सर्व मुले व मुलींना लैंगिक शिक्षण व एच.आय.व्ही./एड्स, गर्भधारणा व गर्भप्रतिबंधक संदर्भात शिक्षण देण्यात येत असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याच्या पाणी पुरवठ्याबाबत

(४) ५९८८९ (३०-११-०००२). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे म्हणून माजी आमदार दौलत दरोडा, शहापूरचे नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी दिनांक १७ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास शहापूर ते मंत्रालय जलदिंडी आणली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या जलदिंडीतील शिष्टमंडळांनी मंत्रालयात मा.मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या जलदिंडीतील नागरिकांच्या मागण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१), (२) व (३) अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री सचिवालय तसेच नगर विकास विभागास प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

• तथापि, याच विषयाशी साधर्म असलेले अन्य प्राप्त निवेदन आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर महानगरपालिकेतील हरिहर विद्यालय या शाळेच्या मुख्याध्यापिकेने जातीचा खोटा दाखला देऊन शासनाची केलेली फसवणूक

(५) ७८०१० (२०-०४-२०१७). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर महानगरपालिकेतील हरिहर विद्यालय या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुमताजबेन नुरमहंमद खान (हुसेन महंमद भालदार यांच्या पत्नी) यांनी नोकरीच्या वेळी दिलेला जातीचा दाखला करवीर तहसिल कार्यालयाकडून ४५/९० या रजिस्टर क्रमांकाने सन १९९० साली घेतला असे दाखविले असून सदरचा दाखल करवीर तहसिल कार्यालयाने दिलेला नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तहसिलदार यांचा दाखला, त्यांचे शिक्के व सही, शासनाचे खोटे शासन निर्णय स्वतः बनवून शासनाची फसवणूक केली असल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, चौकशीनुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली व शासनाची फसवणूक करून शासनाचा घेतलेला पगार त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे काय ,
- (४) असल्यास, या प्रकरणाची सदयःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) : (१) व (२) मेहेंदळे शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर या खाजगी संस्थेमार्फत कोल्हापूर महानगरपालिकेकडील हरीहर विद्यालय ही अनुदानित शाळा चालविली जाते.

• सदर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुमताजबेन नुरमहंमद खान यांच्या जात प्रमाणपत्राच्या संदर्भात त्यांचे "शिकलगर" या जातीचे जात प्रमाणपत्र सन १९९० साली तहसिलदार, करवीर यांच्या कार्यालयाकडून निर्गमित झाले असल्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर यांच्या चौकशीत आढळून आल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) जात प्रमाणपत्र समितीने चौकशी करून दिलेला निर्णय सदर संस्थेस पुढील कार्यवाही करण्यासाठी कळविण्यात आला असल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही

मुंबईतील सुभाषनगरमध्ये ट्रान्झिट कॅम्पची दुरवस्था झालेली असल्याबाबत

(६) ८५८०९ (०१-०९-२०१७). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सुभाषनगर मधील नाल्याच्या बाजूलाच असलेल्या बैठ्या चाळीसदृश्य ट्रान्झिट कॅम्पची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असल्याचे नुकतेच माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू नाल्याच्या बाजूलाच ट्रान्झिट कॅम्प असल्याने कायम दुर्गंधी पसरत असून नाल्याच्या काही संरक्षक भिंती तुटलेल्या असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय

- (३) असल्यास, सदरहू कॅम्पच्या आजूबाजूच्या इमारतीचा पुनर्विकास होत असतांनाही सुभाषनगरमधील चाळीसदृश्य ट्रान्झिट कॅम्पचा पुनर्विकास करण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्यात काय आढळून आले,
- (५) असल्यास, उक्त ट्रान्झिट कॅम्पच्या पुनर्विकासाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२२-०२-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) अंशतः खरे आहे. नाल्याच्या बाजूलाच संक्रमण गाळे असल्याने तेथे नाल्याची दुर्गंधी पसरत असते व नाल्याची संरक्षण भिंत काही ठिकाणी तुटलेली आहे.

(३), (४) व (५) सदर संक्रमण गाळ्यांच्या जागेची रुंदी कमी असल्याने स्वतंत्र पुनर्विकास शक्य नाही.

विचाराधीन इमारतीच्या लगतची इमारत ही मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत भाडेकरूंच्या नावे अभिहस्तांतरण करण्यात आली आहे. तर, संक्रमण गाळ्याखालील जागा ही, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अधिकार क्षेत्रात आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत सदर जागा लगतच्या इमारतीचा पुनर्विकास करतांना पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट करता येईल,

मुदखेड (जि.नांदेड) तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील गैरकारभाराबाबत

(७) ८७३९३ (१९-०८-२०१७). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुदखेड (जि.नांदेड) तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एकसरे मशीन बंद असून मुदखेड ग्रामीण रुग्णालयातून नांदेडला रुग्ण पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच रुग्णालयात स्त्रियांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकासाठी सोयीसुविधा नसल्याची वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असल्याचे माहे मार्च, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, रुग्णालयातील गैरकारभाराच्या चौकशीची मागणीकरिता ग्रामस्थांनी धरणे आंदोलनही केले आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, सदरील रुग्णालयात अद्ययावत सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (२५-०२-२०१९) : (१) हे अंशतः खरे आहे. ग्रामीण रुग्णालय, मुदखेड येथील क्ष-किरण मशीन दि.१५.०१.२०१५ ते दि.१.०५.२०१७ व दि.११.०९.२०१७ ते दि.२०.१२.२०१७ या

कालावधीत नादुरुस्त होती. दि.१.०५.२०१७ ते दि.११.०९.२०१७ व दि.२०.१२.२०१७ ते २५.०२.२०१८ या कालावधीत १७२ क्ष-किरण चाचण्या करण्यात आल्या आहेत. मशीन बंद असलेल्या कालावधीत एकही रुग्ण नांदेड येथे पाठविण्यात आलेला नाही.

(२) हे खरे नाही.

तथापि, जनता दल सेक्युलर, मुदखेड तालुका यांची दि.१.०३.२०१७ तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड यांचेकडे प्राप्त झालेली आहे.

(३) ग्रामीण रुग्णालय, मुदखेड येथे आय.पी.एच.एस.मानकानुसार प्रसूती सेवा, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, शासन मान्य गर्भपात केंद्र, एस.टी.आय., (Sexually Transmitted Disease), (Reproductive Tract Infection) अशा रोगांवर उपचार, सुसज्ज प्रयोगशाळा इत्यादी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) चे ईस्टेट मॅनेजर व
दलाल यांनी संगनमताने केलेला गैरव्यवहार**

(८) १५७९६ (३०-१२-२०१७). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) चे ईस्टेट मॅनेजर श्री किशोर जगताप व दलाल यांनी संगनमताने विक्रोळी पूर्व, कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबीरातील रिक्त गाळयांचे बनावट कागदपत्रे बनवून नविन पुनर्रचित इमारतीमध्ये गाळयाचे वितरीत आदेश देवून करोडो रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असून सदर प्रकरणाची आणि ईस्टेट मॅनेजर यांच्या संपत्तीची चौकशी सीआयडीमार्फत करण्याची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय व त्याचा तपशिल काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२२-०२-२०१९) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) कन्नमवार नगर, विक्रोळी येथील संक्रमण शिबीरातील रहिवाशांना सोडतीद्वारे वितरण आदेश काढून स्थलांतरीत करण्यात आले होते.

तथापि, उपरोक्त वितरण आदेशाविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात फेर तपासणी केली असता, ७ रहिवाशी हे वास्तव्यास नसल्याचे आढळून आले २ वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना वितरण आदेश पारित केल्याचे तसेच एका रहिवाशाचे नाव नमूद झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. उपरोक्तनुसार ७ रहिवाशांचे वितरण आदेश रद्द करून संबंधित गाळे मंडळाच्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत.

तसेच, सदर तक्रारीच्या अनुषंगाने सह मुख्य अधिकारी /दुवपु मंडळ यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश म्हाडा प्राधिकरणामार्फत देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिका एल विभागाच्या हद्दीतील पाईपलाईन रुंदीकरण प्रकल्पात बाधित रहिवासियांचे पुनर्वसन HDIL प्रीमियर कमानी येथे करण्याबाबत

(९) १०१८८८ (०१-०१-२०१८). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका एल विभागाच्या हद्दीतील उदय नगर साकीनाका ते पवई तसेच साकीनाका मेट्रो स्थानक ते कमानी कुर्ला येथील पाईपलाईन रुंदीकरण प्रकल्पात बाधित रहिवासी व व्यवसियाकांचे पुनर्वसन एअरपोर्टच्या जागेवर HDIL प्रीमियर कमानी कुर्ला येथे बांधण्यात आलेल्या १७००० सदनिकांपैकी १२००० सदनिकांमध्ये केल्यानंतर उर्वरित ५००० सदनिकांमध्ये बांधितांचे पुनर्वसन करण्याबाबत अनेक संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा शासनाकडे व महानगरपालिकेकडे अनेक तक्रार निवेदने दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे तसेच पाईपलाईन रुंदीकरण प्रकल्पात बाधित रहिवासियांचे पुनर्वसन HDIL प्रीमियर कमानी कुर्ला येथे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) सदर पाईप लाईन रुंदीकरण प्रकल्पातील बाधीतांचे उर्वरित ५००० सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याबाबत मौखिक आणि लेखी स्वरूपात पत्राद्वारे सुचविले होते.

(२) HDIL प्रीमियर कमानी कुर्ला येथील सदनिका बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आलेल्या नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चिपळूण (जि.रत्नागिरी) नगरपरिषदेच्या मासिक बैठकीमध्ये अग्निशामक बंब खरेदीच्या वाढीव खर्चाबाबत झालेल्या ठरावात फेरफार झाल्याची तक्रार

(१०) १०१९९४ (०६-०१-२०१८). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिपळूण (जि.रत्नागिरी) नगरपरिषदेच्या मासिक बैठकीमध्ये अग्निशामक बंब खरेदीच्या वाढीव खर्चाबाबत झालेल्या ठरावात फेरफार केला गेल्याने चौदा नगरसेवकांनी आपल्या

प्रतिज्ञापत्रासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व संबंधीत अधिकारी यांचेविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) : (१) अशा आशयाची तक्रार नगरसेवकांमार्फत स्थानिक पोलीस प्रशासनास प्राप्त झाली, ही वस्तुस्थिती आहे.

(२) तक्रारीतील विषय हा प्रशासकीय स्वरूपाचा असल्याने सदर तक्रार स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यास प्राप्त झाली आहे.

• प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भ इन्फोटेक कंपनीने शासनाला दिलेल्या रक्कमेबाबत

(११) १०६७७३ (०५-०४-२०१८). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सह पोलीस आयुक्त वाहतूक विभाग, मुंबई यांनी आरटीआय कायकर्ते अनिल गलगली यांना माहे डिसेंबर, २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ या एका वर्षात मुंबईतील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टोईंगचे कंत्राट बहाल केलेल्या विदर्भ इन्फोटेक कंपनीने शासनाला रुपये ५ कोटी ९१ लाख ६७ हजार ८०० इतकी तडजोड रक्कम मिळवून दिली, तर मे.विदर्भ इन्फोटेक कंपनीला कर्षित वाहनशुल्क म्हणून रुपये ९ कोटी २२ लाख ३७ हजार ४१८ इतकी रक्कम मिळाली असल्याबाबत माहिती दिल्याची बाब दिनांक १२ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास, निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या एका वर्षात जमा झालेल्या एकूण रुपये १५ कोटी १४ लाख ४९४८ रकमेच्या एकूण ४० टक्के रक्कम पोलीसांना व ६१ टक्के रक्कम विदर्भ इन्फोटेक कंपनीस प्राप्त झाल्याची माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते यांना दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विदर्भ इन्फोटेक कंपनीच्या संचालक मंडळाची यादी व वार्षिक लेखापरिक्षणाची प्रत त्या कंपनीने मुंबई पो.वाहतूक विभागाला नियमानुसार देणे आवश्यक असतानाही ती न देण्याची वा वाहतूक विभागाने संबंधीत कंपनीकडून मागवून ती माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कायदयानुसार न पुरविण्याची कारणे काय आहेत,

(४) तसेच, मुंबई पोलीस वाहतूक विभागाने मे.विदर्भ इन्फोटेक कंपनीशी ७५ महिन्यांसाठी करार आवश्यक मुद्रांक शुल्क भरून प्रमाणित केला आहे काय,

(५) असल्यास, किती मुद्रांक शुल्क व कधी भरण्यात आले व त्या करारात कंपनीला घालण्यात

वि.स. ५५७ (10)

आलेल्या सर्व अटी व शर्ती कोणत्या तसेच त्याचे पालन कंपनीकडून होत नाही तरी त्यांचेविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) विदर्भ इन्फोटेक कंपनीच्या संचालक मंडळाची यादी व वार्षिक लेखापरिक्षण अहवाल सदर कंपनीकडून प्राप्त झाला नव्हता म्हणून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना पुरविण्यांत आला नव्हता.

(४) मुंबई पोलीस वाहतूक विभागाने मे.विदर्भ इन्फोटेक कंपनीशी केलेला करार नोंदणीकृत केला नसल्याने, मुद्रांकशुल्क भरण्यांत आलेले नाही.

(५) कंपनीशी केलेला करार नोंदणीकृत नसल्याने, मुद्रांकशुल्क भरण्यांत आलेले नाही. करारामध्ये कंपनीला घालण्यांत आलेल्या सर्व अटी व शर्तीचा समावेश असून त्यांचे कंपनीकडून पालन होत आहे.

(६) प्रश्न उदभवत नाही.

राज्यातील लाच घेणा-या शासकिय कर्मचा-यांवर कारवाई करण्याबाबत

(१२) १०८०८१ (०५-०४-२०१८). श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकिय कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने जवळपास एका वर्षात रुपये २ कोटी २१ लाखांची लाच देण्यात आल्याचे एका सर्व्हेक्षणत जाहीर करण्यात आले असून याप्रकरणात लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाने अद्यापपर्यंत ११४७ अधिकारी/कर्मचारी यांना अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यापैकी बरेच कर्मचारी आजही कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी लाच घेत असतांना त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचेच असल्याने याबाबत शासन विशेष धोरण अवलंबिणार आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१९) :(१) सन २०१७ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कार्यवाहीत एकुण ११४७ लोकसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी रु. २२११५९५४ इतकी लाचेची रक्कम होती.

(२) या पैकी ११०१ इतक्या आरोपी लोकसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.

(३), (४) व (५),

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत मोबाईल अॅप, टोल फ्री.क्रं. १०६४, ही हेल्पलाईन, ९९३०९९७७०० हा What Sapp नंबर तसेच Facebook page प्रसिध्दकरून जन जागृती करण्यात येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावरून सामान्य जनतेसाठी सर्व माहिती उपलब्ध केली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयात जावून भेटी देवून माहिती देत असतात व त्यांच्या कार्यक्षेत्रातील आठवडे बाजार, एसटी स्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, कॉलेज इत्यादी ठिकाणी जाऊन सुध्दा जनजागृती करत असतात. तसेच शासकिय कार्यालयाच्या दर्शनी भागावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबाबत माहिती प्रसिध्द केली जाते. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मध्ये दिनांक २६.०७.२०१८ रोजी सुधारणा करण्यात आली असून यातील तरतूदीनुसार भ्रष्टाचाराच्या न्यायालयिन प्रकरणांचा दोन वर्षात निपटारा करण्याची तरतूद केली आहे. दोन वर्षात सदर केसचा निपटारा न झाल्यास मा. न्यायालयाकडून वाढीव दोन वर्षांची मुदतवाढ घेवून प्रकरण निकाली काढणे आवश्यक आहे. त्यामुळे मा. न्यायालयात अश्या केसेस प्रलंबित राहणार नाही.

उरण (जि.रायगड) तालुक्यात जुई भाटकर वाड्याजवळील कोप्रोली डॅम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणा-या प्लास्टिकयुक्त कचऱ्याबाबत

(१३) १११४२० (१९-०४-२०१८). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण (जि.रायगड) तालुक्यात जुई भाटकर वाड्याजवळील कोप्रोली डॅम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणा-या प्लास्टिकयुक्त कचरा जाळण्यासाठी लावण्यात आलेली लाग दक्षिणेकडील डोंगराकडे जाऊन डोंगराला वणवे लागल्याची घटना नुकतीच माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आग चिरनेर-कोप्रोली रोडच्या अवघ्या दोनशे मीटर अंतरावर लागल्याने दक्षिणेकडील डोंगरापर्यंत अनेक प्रकारची औषधी वनस्पती जळून नष्ट झालेली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले, तदनुसार शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) : (१) व (२) उरण तालुक्यातील जुई भाटकर वाड्याजवळील कोप्रोली डॅम्पिंग ग्राऊंड उरण नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर असल्याचे नगरपरिषदेने कळविले आहे.

• तर जुई भाटकर वाड्याजवळील कोप्रोली डॅम्पिंग ग्राऊंडला वणवे लागल्याच्या घटना

निदर्शनास आली नसल्याची बाब मुख्य वनसंरक्षक कार्यालय, ठाणे यांच्या अहवालात नमूद आहे.

(३) तथापि, जिल्हाधिकारी, रायगड यांना यानुषंगाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्ग नगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वाणिज्यिक भूखंड क्रमांक ८२/१ मध्ये बांधकाम परवानगी देताना नाल्याचे चॅनेलायझेशन करणेबाबत

(१४) ११४९८२ (०३-०४-२०१८). श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.महेश चौधुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग नगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वाणिज्यिक भूखंड क्रमांक ८२/१ मध्ये बांधकाम परवानगी देताना अट क्र.२९ मध्ये नाल्याचे चॅनेलायझेशन करणेबाबत जलसंपदा विभागाचे अभिप्राय घेणे बंधनकारक असणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, मे.ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीने जलसंपदा विभागाचे कोणतेही अभिप्राय अथवा परवानगी न घेता पुलाच्या मुखाजवळ मातीचा भराव टाकून नाल्याचे चॅनेलायझेशन केले आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, सदरहू कंपनीने कोणतीही परवानगी न घेता मातीचा भराव टाकून वहाळाचा मार्ग बदलल्याने त्यांना दिलेली बांधकाम परवानगी रद्द करून अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात यावे अशा आशयाच्या तक्रारीचे एक निवेदन श्री.अनुपम कांबळी यांनी माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांचेकडे सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, श्री.अनुपम कांबळी यांच्या सदरहू तक्रारीनुषंगाने जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दि.९ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास जावून पंचनामा केला होता, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी पंचनामा करून सादर केलेल्या अहवालनुषंगाने मे.ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीला दिलेली बांधकाम परवानगी रद्द करून तसेच त्यांनी केलेले अनधिकृत बांधकाम विनाविलंब पाडून टाकण्याच्या दृष्टीने शासनाने आजमितीस कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३)अशा आशयाची तक्रार प्राधिकरणास प्राप्त झाली, हे खरे आहे.

(४) व (५) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी स्थळ पाहणी केली

असल्याची व याबाबतचा अहवाल त्यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर उचित कार्यवाही करणार असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे.

पोलीस पाटील पदांची मौखिक परिक्षा रद्द करण्याबाबतची मागणी

(१५) ११६१५५ (२४-०४-२०१८). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांचेमार्फत पोलीस पाटील पदांचे आरक्षण सोडत, भरती प्रक्रिया राबविताना मौखिक (तोंडी) परिक्षेच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार होत असून पात्र उमेदवारांवर यामुळे अन्याय होत असल्याने तोंडी परिक्षा रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मा.प्रधान सचिव, महसूल यांचेकडे दिनांक १४ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये मौखिक परिक्षेचे गुण उपविभागीय अधिकारी यांचे अधिकारात असल्यामुळे त्यांच्या अधिकारातून गुण वाढवून देणे यामुळे लेखी परिक्षेमध्ये अधिक गुण मिळूनही पोलीस पाटील भरती पासून मुकावे लागते याबाबत मौखिक (तोंडी) परिक्षा रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल काय,

(३) असल्यास, पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविताना आर्थिक गैरव्यवहार होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याने चूकीच्या पध्दतीने निवडीवर मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना चौकशीची विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ नुसार पोलीस पाटील यांच्या भरती संदर्भात उपविभागीय अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. शासन निर्णय गृह विभाग, दिनांक २२ ऑगस्ट, २०१४ अन्वये पोलीस पाटील भरतीबाबत मार्गदर्शन करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयामध्ये बदल करण्याचा सद्यःस्थिती कोणताही विचार नाही.

(३) अशी कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत सुरक्षेअभावी सफाई कामगारांचा मृत्यू होत असल्याबाबत

(१६) ११६५७२ (२२-०५-२०१८). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत स्वच्छतेसाठी महानगरपालिकेत रात्र-दिवस काम करणाऱ्या सफाई कामगारांना सुरक्षेची साधने महानगरपालिका पुरवत नाही तसेच ही जबाबदारी ठेकेदाराची आहे असे म्हणून महानगरपालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याने मुंबईत प्रतिवर्षी २२ हजारांपेक्षा अधिक सफाई कामगारांचा मृत्यू होत असल्याची माहिती सफाई कामगार संघ यांना महानगरपालिकेने माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान पुरविलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सफाई कामगारांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांची मुक्तता व पुनर्वसन यासाठी महाराष्ट्र राज्यात असलेल्या विविध कल्याण योजनांच्या संस्थांकरिता दिनांक १२ मार्च, १९९८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगानेही या प्रकरणी अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने प्रतिवर्षी हजारो सफाई कामगारांचा मृत्यू होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तसेच सफाई कामगारांच्या सुरक्षितेची साधने, कमाल वेतन, व आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) व (२) हे खरे नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) व (४) कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षा साधने पुरविण्यात आल्याबाबत महानगरपालिकेमार्फत कंत्राटदाराकडून हमीपत्र घेण्यात येते. तसेच कामगारांची सही असलेली नोंदवहीद्वारे पडताळणी केल्यानंतर कंत्राटदारास सुरक्षा साधनांसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूती करण्यात येते.

सफाई कामगारांना हातमोजे, परावर्तीत जॅकेट, मास्क, रेनकोट इत्यादी वस्तू कंत्राटदारामार्फत देण्यात येतात.

कंत्राटी सफाई कामगारांना राज्य शासनाने किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार सुधारीत किमान वेतन देण्यात येते.

सद्यःस्थितीत सदर कंत्राटी सफाई कामगारांना रु. ५६०.७६ + ४६% लेव्हीप्रमाणे प्रतिदिन प्रतिकामगार याप्रमाणे वेतन देण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबईच्या गोवंडी-मानखुर्द (एम पूर्व) या भागातील एसआरए व एमएमआरडीएच्या इमारतीमधील सदनिकांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याबाबत

(१७) ११६८१२ (२६-०७-२०१८). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या गोवंडी-मानखुर्द (एम पूर्व) या भागातील एसआरए व एमएमआरडीएच्या इमारतीमधील सदनिकांमध्ये राहणाऱ्या १० पैकी एका व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाल्याचे मुंबई शहरातील काही परिसरामध्ये क्षय रोगाचे वाढते प्रमाण रोखण्याचे काम करणाऱ्या 'डॉक्टर्स फॉर यू' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणाला माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ठिकाणच्या परिसराचा अभ्यास केल्यानंतर येथील एसआरए आणि एमएमआरडीएच्या इमारती कमी जागेत जास्तीत जास्त घरे बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आल्याने या ठिकाणी विकास नियंत्रण नियमावलीचे (Development Control Regulation) उल्लंघन झाल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) हे खरे नाही असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) सदर योजनांना मंजूरी देतांना कोणत्याही प्रकारचे विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन झाले नसल्याचे गृहनिर्माण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

(३) गोवंडी-मानखुर्द (एम/पूर्व) या भागात सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेद्वारे क्षयरोगाला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत:-

- मोफत निदान सुविधा
- उपचार, एम.डी.आर. (Multi Drug Resistant) उपचार
- समुपदेशन व आहार
- खाजगी क्षेत्रातील रुग्णांसाठी मोफत सुविधा
- प्रसार प्रतिबंधक उपाययोजना
- जनजागृती
- सक्षम जनऊर्जा प्रकल्प

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई येथील महानगरपालिका सेवा निवासस्थानधारकांचे राहते
निवासस्थान त्यांच्या नावे करण्याबाबत**

(१८) ११६९८२ (२७-०७-२०१८). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आर्थर रोड कारागृहाच्या परिसरात मुंबई महानगरपालिकेची चतुर्थ श्रेणीतील घनकचरा व्यवस्थापन खात्यात काम करणाऱ्या सफाई कामगारांची वसाहत असून सदर वसाहतीमध्ये त्यांचे वास्तव्य स्वातंत्र्य पूर्व काळापासून म्हणजेच सन १९२० पासून आहे, हे खरे आहे काय;

(२) असल्यास, सदर परिसरातील सेवानिवासस्थानधारक हा मुंबई महानगरपालिकेचा चतुर्थ सफाई कामगार असून गत १०० वर्षांपासून कामगार पिढ्यानपिढ्या मुंबई शहराची साफ सफाई करीत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या सफाई कामगारांच्या पुनर्वसनाकरिता श्री. लाड व श्री. पांगे समितीने अनेक शिफारशी केलेल्या असून महाराष्ट्र राज्यातील अनेक नगरपालिका/ कॅन्टोन्मेंट बोर्ड/ जिल्हा पंचायत व महानगरपालिकेने सफाई कामगारांच्या पुनर्वसनाकरिता लाड- पांगे समितीच्या सदरहू शिफारशींचे तंतोतंत पालन केले आहे, तसेच नाशिक, पुणे, पिंपरी, चिंचवड, सोलापूर, कल्याण व ठाणे येथील महानगरपालिका आयुक्तांनी सदर समितीच्या नियमांची अंमलबजावणी करून सफाई कामगारांची सेवा निवासस्थाने त्यांच्या नावावर केली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मुंबई महानगरपालिकेने मात्र या कामगारांसाठी अद्यापपर्यंत कोणतेच धोरण आखलेले नसल्याने ए. एच. एस. कॉलनी, एस. जी. मार्ग, आर्थर रोड जेल, मुंबई येथील महानगरपालिका सेवा निवासस्थानधारकांचे राहते निवासस्थान त्यांच्या नावे करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २६ मार्च, २०१८ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री महोदय यांचे लक्ष वेधले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदरहू निवेदनात केलेल्या मागणीनुसार या कामगारांचे राहते निवासस्थान त्यांच्या नावे करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) व (२) हे खरे आहे.

(३) राज्यातील सफाई कामगारांना ते कार्यरत असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या सदनिका राहण्यास देण्यात येतात. त्याकरिता त्यांचे मासिक वेतनातून घरभाडयापोटी असणाऱ्या रकमेची कपात करण्यात येते.

(४) अशा आशयाचे दिनांक २८ मार्च, २०१७ रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे.

(५) व (६) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी सेवानिवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित "आश्रय योजने"तर्गत विकास नियंत्रण नियमावली १९९१ च्या नियमावली क्रमांक ३३ मध्ये नियम क्रमांक ३३(२६) नव्याने समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात कायम सफाई कामगारांची एकूण २८,०१८ पदे असून, ६९९० कामगारांना महापालिका सेवानिवासस्थाने वाटप करण्यात आली आहेत. सदर महापालिका सेवानिवासस्थानांच्या भूखंडाचा वाढीव ४ एफ.एस.आय. प्रमाणे विकास करून एकूण २८,०१८ सदनिका बांधण्याची कामे आश्रय योजनेमध्ये असून, त्याद्वारे सर्व २८,०१८ कामगारांना मुंबई शहरातच सेवानिवासस्थाने उपलब्ध होणार असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

दिनांक २२ ऑक्टोबर, २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, ज्या सफाई कामगारांनी कायम सेवा २५ वर्षे पूर्ण केलेली आहे किंवा ज्याचा सेवेत असतांना मृत्यू झाला आहे अशा पात्र सफाई कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर मालकीने घर उपलब्ध करून द्यावयाचे आहे.

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतर्गत सदनिका वाटप करण्यासाठी एसआरए अंतर्गत शासनास उपलब्ध होणारे पुनर्वसन घटकांव्यतिरिक्त अधिकचे रहिवासी गाळे, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम, बेसि सर्विसेस फॉर अर्बन प्युअर या योजनेतर्गत बांधण्यात येणारे रहिवासी गाळे आणि म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण योजनेतर्गत सदनिकांचे १५% आरक्षण यामधून गृहनिर्माण विभागामार्फत सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

चेंबूर वाशी नाका येथे ५० सदनिकांचे वाटप सफाई कामगारांना करण्यात आले असून, त्या त्यांच्या नावे करण्यात आल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरातील ५६ म्हाडा वसाहतींमधील मलनिःसारण वाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत

(१९) ११७४४६ (२३-०७-२०१८). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व उपनगरातील म्हाडाच्या ५६ वसाहतीच्या बाहेरील परिसरातील महानगरपालिकेच्या मलनिःसारण वाहिन्यांचे वाढत्या लोकसंख्येच्या व व्यावसायीकरणाच्या प्रमाणात उन्नतीकरण करणे व दुरुस्तीकरण करण्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०२ मे, २०१८ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी निवेदनाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा त्यानुषंगाने अंमलबजावणीची सद्यःस्थिती काय

(३) अद्याप अंमलबजावणी केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

- (१) अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले आहे हे खरे आहे.
(२) व (३) मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमधील मलनिःसारण वाहिनींचे वृद्धीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेस आवश्यक असणारी रक्कम म्हाडा प्राधिकरणामार्फत प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

नवी मुंबईतील सिडको व एमआयडीसीच्या भूखंडावरील इमारती अधिकृत करण्याबाबत

(२०) ११८१६२ (२३-०७-२०१८). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबईतील सिडको व एमआयडीसीच्या भूखंडावरील इमारती अधिकृत करण्यासाठी येथील रहिवाशांनी दिनांक ०२ एप्रिल, २०१८ रोजी वा त्या सुमारास नवी मुंबईतील सिडको कार्यालयासमोर ठिथ्या आंदोलन करून सिडको प्रशासनाकडे निवेदन सादर केलेले होते, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त प्रकरणी सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांचे थोडक्यात स्वरूप काय आहे, त्यावर कोणता निर्णय घेतला व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत, तसेच परिसरातील रहिवाशांच्या मागण्यांवर त्वरीत निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे व त्याची फलनिष्पत्ती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१९) :

- (१) व (२) सदरचे निवेदन सिडकोकडे प्राप्त झाल्याची नोंद अभिलेखामध्ये दिसून येत नाही असे सिडकोने कळविलेले आहे.
(३) सिडको / एमआयडीसी कडून वितरित झालेल्या भूखंडावर भूखंडधारकास विकास परवानगी दिली जाते. त्याव्यतिरिक्त भूखंडावरील अनधिकृत बांधकाम नियमाकुल करण्याचे धोरण नाही.

नडोदा (ता.खालापूर जि.रायगड) येथील डॉंग शेल्टर केंद्र बंद करण्याबाबत

(२१) ११९०७१ (२९-०७-२०१८). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दांडवाडी (ता.खालापूर जि.रायगड) या आदिवासीवाडीत दिनांक १२ मार्च, २०१८ रोजी वा त्या सुमारास पिसाळलेल्या सहा ते सात कुत्र्याने १८ जणांवर हल्ला केला व त्यात कु.साहिल नाईक (वय ८ वर्ष) या मुलाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी आदिवासीवाडीपासून काही अंतरावर असलेल्या नडोदा येथे डॉंग शेल्टर केंद्र असून त्यातील कुत्रे स्थानिकांवर हल्ला करत असल्याने येथील रहिवाशांनी सदरील शेल्टर बंद करण्याबाबत संबंधित विभागाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) :(१) नगरपंचायत हद्दीतील मौजे दांडवाडी, आदिवासी वाडी (निंबोडे) येथील पिसाळलेले कुत्रे चावलेले ३ रुग्ण दि. १०/०३/२०१८ रोजी प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, खालापूर येथे दाखल झाले होते.

• त्यापैकी कु. साहिल नाईक याचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांनी कळविली आहे.

(२) व (३) प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने कुत्र्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांबाबत पर्याप्त उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सूचना देण्यात आल्या होत्या.

• त्यानुसार नडोदा येथील डॉंग शेल्टर केंद्र बंद करण्यात आले असून तेथील कुत्रे इतरत्र स्थलांतरीत केले असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांनी सादर केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोथरुड (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे काम
निधी अभावी प्रलंबित असल्याबाबत**

(२२) १२६३७१ (२९-०७-२०१८). प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोथरुड (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे काम सन २०१४ सालापासून सुरु असून कलामंदिराची फक्त इमारत बांधली आहे मात्र निधी अभावी पुढील काम प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल , २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१४ मध्ये बांधकाम सुरु झालेल्या या कलामंदिराच्या उभारणीसाठी रुपये २० कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यातील आठ ते नऊ कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेकडून देण्यात आला मात्र आता निधी नसल्यामुळे काम प्रलंबित असल्याचे भवन रचना विभाग,पुणे यांचेकडून सांगण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पूर्ण करणेबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :** (१) व (२) • कोथरुड (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून नाट्यगृह वापरात आहे.
- सदर नाट्यगृहाच्या आवारात मा. बाळासाहेब ठाकरे यांचे नावे बाल नाट्यगृहाच्या बांधकामाचा सुमारे रु. २० कोटीचा प्रकल्प पुणे महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात आला आहे.
- सदर काम आर्थिक वर्षनिहाय उपलब्ध होणाऱ्या निधीनुसार सुरु असून अंतिम टप्प्यात आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेला शास्त्रोक्त पध्दतीने कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन महिन्यात जागा उपलब्ध करून देण्याबाबत

- (२३) १२६५७८ (०५-१२-२०१८). **श्री.अजय चौधरी (शिवडी) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई महानगरपालिकेला शास्त्रोक्त पध्दतीने कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन महिन्यात जागा उपलब्ध करून द्या असे आदेश मा.उच्च न्यायालयाने शासनाला माहे ऑगस्ट, २०१८ च्या पहिल्या आठवड्यात वा त्या दरम्यान दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेला डम्पिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :** (१) सदर प्रकरणी राज्य शासनाने दोन महिन्यांत मुलुंड व करवले येथील संपूर्ण भूखंडाच्या अतिक्रमणमुक्त मोकळ्या जागेचा ताबा बृहन्मुंबई महानगरपालिकेस द्यावा किंवा तेवढ्याच क्षेत्रफळाच्या अतिक्रमणमुक्त मोकळ्या जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश मा. उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१८ मध्ये राज्य शासनास दिले आहेत.

(२) व (३) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेस डंपिंगसाठी मुलुंड व करवले येथील अतिक्रमणमुक्त मोकळी जागा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

सदर प्रकरणी दिनांक २९.१०.२०१८ रोजीच्या बैठकीमध्ये, मौजे करवले येथील ३८.८७१ हेक्टर शासकीय जमिनीपैकी सलग ३० एकर जागा अतिक्रमण मुक्त करून बृहन्मुंबई महानगरपालिकेस ३ महिन्यांत उपलब्ध करून देण्यात येईल असे निर्देश देण्यात आले व तसे शासनाने मा. उच्च न्यायालयात दिनांक ०२.११.२०१८ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

तसेच, सदर प्रकरणी निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक दिनांक २२.११.२०१८ रोजीच्या शासन निर्णयामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची अभिकर्ता यंत्रणा म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुलुंड येथील जागेबाबत युनियन ऑफ इंडियाने मा. उच्च न्यायालयात खटला दाखल केल्यामुळे, सदर जागेचा ताबा प्रलंबित आहे.

राज्यात २७ महापालिका क्षेत्रामधील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत

(२४) १२६८९५ (०५-१२-२०१८). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात २७ महापालिका क्षेत्रामध्ये दररोज १९ हजार ४२० टन घनकचरा गोळा होत असून त्यापैकी ७ हजार २६२ टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कचरा गोळा करून डम्पिंग करण्यासाठी वर्षाला ३ हजार ५४२ कोटी रुपये खर्च होतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, २७ पैकी ११ महापालिका क्षेत्रात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती कचरा व्यवस्थापनेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या अंमलबजावणी बाबत सन २०१७-१८ च्या वार्षिक अवहलामध्ये राज्यातील २७ महापालिका

क्षेत्रामध्ये दररोज १९ हजार ४०१ टन घनकचरा गोळा होत असून त्यापैकी ६ हजार ९९८ टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे, हे खरे आहे.

(२) स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत व घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या अंमलबजावणी करीता आतापर्यंत १९ महानगरपालिकांचे घनकचरा व्यवस्थापनाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले असून त्याकरीता रुपये ४१६.८०३९ कोटी इतकी निधी वितरीत करण्यात आलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

(३) व (४) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या अंमलबजावणी बाबत सन २०१७-१८ च्या वार्षिक अवहलामध्ये राज्यातील २७ महानगरपालिकांपैकी ८ महानगरपालिका क्षेत्रात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तथापी, स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या अंमलबजावणीकरीता राज्यातील १९ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे घनकचरा व्यवस्थापनाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी महानगरपालिका स्तरावर सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील २१०० मालमत्ता महानगरपालिकेच्या ताब्यात असूनही नावावर नसल्याबाबत

(२५) १२६८९९ (०५-१२-२०१८). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील २१०० मालमत्ता महानगरपालिकेच्या ताब्यात असूनही प्रॉपर्टी कार्डावर नाव नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जागा नावावर करण्यास महानगरपालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे अशा अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच सदर मालमत्ता महानगरपालिकेच्या नावावर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) :

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या ताब्यातील भूसंपादनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या मालमत्तांपैकी सुमारे ४५० मालमत्ता महानगरपालिकेच्या नावावर होणे बाकी आहे.

तसेच, महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एकूण ४७८८ मालमत्तांपैकी २२२९ मालमत्ता पत्रकांवर महानगरपालिकेच्या नावाची नोंद झाली असून, उर्वरित २५५९ मालमत्तांपैकी १५२२ मालमत्तावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यासाठी अधीक्षक नगर भूमापन व भूमिअभिलेख यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आले आहेत व उर्वरित १०३७ भूखंडांवर पुढील ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नगर भूमापन व भूमिअभिलेख यांचेशी कागदपत्रांसहित पत्रव्यवहार करण्याचे नियोजित असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील एकूण ४७८८ भूखंडांपैकी ४१२२ भूखंड मक्त्याने देण्यात आले आहेत व उर्वरित ६६६ भूखंडांवर महानगरपालिकेचे भाडेकरू व कर्मचारी निवास इमारती अस्तित्वात आहेत.

ज्या मालमत्ता पत्रकावर महानगरपालिकेचे नाव नाही अशा कोणत्याही भूखंडावर पुनर्विकासाचे काम प्रलंबित नसल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील १७५ दवाखाने, २८ प्रसूतीगृहे, २०४ आरोग्य केंद्रे, ५० स्मशानभूमी व ५ विशेष रुग्णालये या मालमत्ता महानगरपालिकेच्या ताब्यात असून, त्यांच्या मालमत्ता पत्रकावर महानगरपालिकेचे नाव दर्शविण्यात आलेले आहे.

(३) व (४) आरक्षणाखालील जागा जसे आहे तसे या तत्वावर संपादित करून त्या उपयोगिता विभागाला हस्तांतरीत करण्यात येतात व सदर जागेवर अतिक्रमण झाल्यास ते निष्कासित करून, त्या जागेचा नियोजित आरक्षणासाठी विकास करणे या प्रयोजनार्थ उपयोगिता विभागाला हस्तांतरीत करण्यात येते.

सदर जागा भूसंपादन कायद्यान्वये महानगरपालिकेस दिल्यानंतर, त्या महानगरपालिकेच्या नावावर वर्ग करण्याबाबत महानगरपालिकेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथील इर्ला परिसरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाबाबत

(२६) १२७३४१ (१०-१२-२०१८). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथील इर्ला परिसरातील शासकीय महाविद्यालयाची इमारत ५० वर्षे जुनी असून तिचा उपयोग पूर्णतः होत नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विलेपार्ले परिसरातील केवळ दोन शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या तासाकरिता या महाविद्यालयात पाठवत असल्याचे कळते, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर महाविद्यालयाचा परिसर अतिशय मोठा असून त्याची संरक्षक भिंत मोडकळीस आली असल्यामुळे तेथुन अनधिकृत प्रवेश करता येतो, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन सदर उपलब्ध जागेवर कौशल्य विकास केंद्र अथवा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२४-०१-२०१९) : (१) शासकीय तांत्रिक विद्यालय, विलेपार्ले महाविद्यालयाची इमारत जुनी ५० वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्याने आजच्या घडीला जी इमारत उभी आहे ती पूर्णतः उपयोगात येत असुन चालु असलेल्या अभ्यासक्रमांना जागा अपुरी पडत आहे.

दरम्यान शासकीय तांत्रिक विद्यालय विलेपार्ले या संस्थेची इमारती जुन्या व जीर्ण झाल्याने इमारतीची दुरावस्था झालेली असल्याने संस्थेद्वारे कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा.बा.) विभाग, अंधेरी यांना संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करणेबाबत कळविले होते. त्यानुषंगाने उपविभागीय अभियंता अंधेरी (सां. बां.) उपविभाग, अंधेरी यांनी संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करून अहवाल संस्थेस दिला असुन सदर अहवालामध्ये त्यांनी पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इमारत, एम. सी.व्ही. सी, विभाग व बी.टी. आर. आय. विभाग या विभागाच्या इमारती पाडुन टाकण्याबाबत व नवीन इमारत बांधकामाबाबत प्रस्तावित केले आहे. याबाबत कार्यवाही चालु आहे.

(२) हे खरे नाही. शासकीय तांत्रिक विद्यालय, विलेपार्ले येथे ३ सहभागी शाळा विद्यार्थी तंत्रशिक्षणास पाठवत आहेत. (१. पार्ले टिळक विद्यालय) (२. परांजपे विद्यालय) (३. माधव भागवत विद्यालय) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर, २०१६ नुसार जे विद्यार्थी ९वी, १०वी पूर्वव्यावसायिक विषयाचे प्रशिक्षण घेतात त्यांना समाजशास्त्र किंवा दुसरी भाषा सूट मिळते या कारणामुळे इतर शाळांमध्ये वरील विषयाचे शिक्षक अतिरिक्त होत असल्याने संस्थेद्वारे संपर्क केला असता त्यांनी विद्यार्थी पाठविण्यास असमर्थता दर्शवलेली आहे.

(३), (४) व (५) हे खरे नाही. संस्थेच्या फक्त ३० मीटर संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तथापि त्या ठिकाणी फुटींग व पत्रे लावुन बंद करण्यात आले आहे. आवारभिंतीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरीता संस्थेने त्यांचे दि.१९.०६.२०१८ अन्वये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रकाची मागणी केलेली आहे. अंदाजपत्रक संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांना प्राप्त होताच आवारभित्त बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून करून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. सदरहु परिसरात अनधिकृत प्रवेश दिला जात नाही व पोलीसांची गस्त चालु असते. पथदिवे चालु करण्यात आले आहे.

**वर्सावा (मुंबई) येथील सिद्दीकी हाऊस,तेरे गल्ली, वर्सावा या ठिकाणी
चार मजली बेकायदेशीर इमारत बांधण्यात आल्याबाबत**

(२७) १२७६२२ (०६-१२-२०१८). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्सावा (मुंबई) येथील सिद्दीकी हाऊस,तेरे गल्ली, वर्सावा या ठिकाणी के/पश्चिम विभागाच्या इमारत विभागातील अभियंते, सहाय्यक आयुक्त यांच्या सहकार्याने एक चार मजली बेकायदेशीर इमारत भूमाफिया पीर मोहम्मद उर्फ बाबू याने एक महिन्यात बांधून त्याची विक्री केल्याबाबतची लेखी तक्रार माहिती सेवा समितीच्या दक्षता अधिकारी श्री.असद लष्करिया यांनी महापौर, आयुक्त, श्री.किरण आचरेकर, उपायुक्त ,श्री.प्रशांत गायकवाड,सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिका इत्यादींकडे केल्याची बाब दिनांक २० सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून महानगरपालिकेचे सर्व नियमांचे उल्लंघन बेकायदेशीरपणे केलेल्या बांधकामा विरोधात कोणतीही कारवाई बांधकाम सुरु असताना व तक्रार आल्यानंतर के/पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तसेच महानगरपालिका आयुक्तांनी न करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, या बेकायदेशीर बांधकामास भविष्यात लाईट, पाणी याचा पुरवठा होणार नाही तसेच येथील जागांचे रजिस्ट्रेशन होणार नाही याबाबत काही निर्णय घेण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, या बेकायदेशीर बांधकामाचा तपास पूर्ण करून किती दिवसांत सदर बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्यात येईल व हे बांधकाम करणाऱ्या भूमाफिया विरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) वर्सावा (मुंबई) येथील सिद्दीकी हाऊस, तेरे गल्ली, वर्सावा या ठिकाणी चार मजली बेकायदेशीर इमारत बांधून तिची विक्री केल्याबाबत श्री. असद लष्करिया यांनी केलेली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेली नाही.

तथापि, सदर ठिकाणी जुन्या राहत्या घराचे निष्कासन करून विनापरवाना बांधकाम सुरु असल्याचे आढळून आल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) सदर अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस देऊन दिनांक ०७.०९.२०१८, १७.०९.२०१८, ३०.१०.२०१८ व दिनांक ०२.११.२०१८ रोजी निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.

(३) याबाबत सहाय्यक अभियंता (जलकामे), के/पश्चिम विभाग, अदानी इलेक्ट्रिसिटी व सहाय्यक निबंधक (नोंदणी), अंधेरी यांना अवगत करण्यात आल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) सदर प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध दिनांक ०३.११.२०१८ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम ५२ सह ४३ अन्वये वर्सावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या इमारत व कारखाना विभागाने एकूण चारशे उपहारगृहांना सुरक्षेची पाहणी न करताच परवानगी दिल्याबाबत

(२८) १२८६६१ (०६-१२-२०१८). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गत सहा महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या इमारत व कारखाना विभागाने एकूण चारशे उपहारगृहांना सुरक्षेची पाहणी न करताच परवानगी दिल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१८ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार यापूर्वी झालेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दखल घेऊन पाहणी न करता परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) व (२) मागील सहा महिन्यांत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १७४ उपहारगृहांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य व स्वच्छतेच्या अटींच्या पूर्ततेसापेक्ष व महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार आरोग्य परवाने देण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरात रक्तक्षय रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ

(२९) १२८७८७ (०६-१२-२०१८). श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील बदललेल्या जीवनशैली आणि आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असल्यामुळे रक्तक्षय, म्हणजेच अॅनिमियासारख्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, सदरहू आजारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत कोणत्या उपाययोजना अंमलात येणार आहेत व त्याचे स्वरूप काय आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) नॅशनल फॅमिली हेल्थच्या सन २००५-०६ मधील सर्व्हे ३ व सन २०१५-१६ मधील सर्व्हे ४ नुसार मुंबईमध्ये अॅनिमियाच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) हे खरे आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत रक्तक्षय टाळण्याकरिता खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात:-

- गरोदर व स्तनदा स्त्रियांना नॅशनल आयर्न प्लस इनिशीएटीव्ह कार्यक्रमांतर्गत ६ महिन्यांकरिता लोह युक्त गोळ्या व गरोदरपणाच्या ३ महिन्यांनंतर जंतनाशक गोळी देण्यात येते.
- किशोरवयीन मुलांना (६ ते १९ वर्षे) आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळी देणे.
- ९ महिने ते ६ वर्षांच्या बालकांना दर ६ महिन्यांनी व्हिटामिन ए व जंतनाशक गोळ्यांची मोहिम राबविण्यात येते.
- महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना “राष्ट्रीय लोहयुक्त गोळ्या उपक्रम” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळी शिक्षकांच्या निरीक्षणाखाली शाळेतून देण्यात येते.
- शाळांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिवस कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येतात.
- महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय चमुमार्फत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना रक्तक्षयाचा प्रतिबंध व पोषण आहार याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येते.
- महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अॅनिमियाच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वडाळा (मुंबई) येथील सहकारनगर वसाहती धोकादायक झाल्याबाबत

(३०) १२९१२१ (०६-१२-२०१८). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव),

श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वडाळा (मुंबई) येथील सहकारनगर वसाहती धोकादायक झाल्या असल्याचे दिनांक १ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिका-यांनी या धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांनी दिले असून या वसाहतीमध्ये एकंदर ४९ वसाहती असून या इमारतीची दुरुस्ती झाली नसल्याने या इमारतीतील रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) सन २०१४-१५ मध्ये वडाळा येथील सहकार नगरमधील एकूण ४९ इमारती व २२ गाळयांपैकी ४५ इमारती व १९ गाळयांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संरचनात्मक परिक्षण करण्यात आले असता, सदर इमारती/गाळे दुरुस्ती पात्र असल्याचे निदर्शनास आले.

- (२) माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये मा. महापौरांनी सदर इमारती धोकादायक झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी संरचनात्मक परिक्षण करून खातरजमा करावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.
- (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या सन २०१४-१५ मधील संरचनात्मक परिक्षण अहवालानुसार, माहे ऑक्टोबर २०१६ मध्ये सहकार नगरमधील इमारत क्रमांक २३, ३४ आणि या दुकानांच्या दुरुस्तीचे काम आणि एप्रिल २०१७ मध्ये इमारत क्रमांक ए, सी, ३, ४ आणि ३९ च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या इमारत परिरक्षण विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.

सदर इमारतींचा दोषदायित्व कालावधी अनुक्रमे ऑक्टोबर, २०१९ व एप्रिल, २०२० पर्यंत आहे.

इमारत क्रमांक १०, १४, १७, २२, ३२ आणि ४५ अशा एकूण ६ इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम जुलै, २०१८ पासून सुरु करण्यात आले असून, सदर कामे ऑक्टोबर, २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

तसेच, मागील वर्षात छताच्या प्लास्टरचे तुकडे पडल्याच्या घटना घडलेल्या काही इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीची कामे विभाग पातळीवर सुरु असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई वाहतूक पोलिसांच्या परवानगीविना माटुंगा पोलीस स्थानकासमोरील
रस्त्याचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत**

(३१) १२९१२४ (०६-१२-२०१८). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई वाहतूक पोलिसांच्या परवानगीविना माटुंगा पोलीस स्थानकासमोरील रस्त्याचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माटुंगा पोलीस स्थानक ते सायन रुग्णालय जंक्शन येथील काम वाहतूक विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे सुरु झालेले नाही असे कारण महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागातर्फे सांगण्यात येत असून वाहतूक विभागाने सायन रुग्णालयाजवळील पुलाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसी यांना अनुमती दिल्यामुळे या विभागाला या ठिकाणाचा रस्ता दुरुस्त करण्याची परवानगी नाकारली असल्याने नागरिकांची प्रामुख्याने वाहनचालक व पादचारी नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) माटुंगा पोलीस स्थानकासमोरील रस्त्याचे काम प्रलंबित होते ही बाब खरी आहे.

(२) व (३) सायन रुग्णालयाजवळील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यास एम.एस.आर.डी.सी. ला अनुमती दिली असल्यामुळे त्याच ठिकाणी रस्ता दुरुस्ती करण्याची परवानगी नाकारली.

तथापि, वाहतूक पोलीस विभागाची परवानगी मिळणे सुकर होण्यासाठी सदर रस्त्याचे काम जास्तीत जास्त रात्रीच्या वेळी करण्यात येणार असून, सदर रस्त्याची मास्टीक अस्फाल्टमध्ये दुरुस्ती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निविदा मागविण्यात आल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

नांदगांव खांडेश्वर (जि.अमरावती) शहर विकासापासून वंचित असल्याबाबत

(३२) १२९९३० (०७-१२-२०१८). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी),

अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदगांव खांडेश्वर (जि.अमरावती) तालुका निर्मिती होऊन ३५ वर्षांचा काळ होत असूनही हे शहर विकासापासून वंचित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नांदगांव खांडेश्वर शहराच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे काय,
- (३) असल्यास, त्यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

- (१) नांदगाव खांडेश्वर नगरपंचायत दि. ०९ एप्रिल, २०१५ रोजी स्थापन झाली.
- (२), (३) नांदगाव खांडेश्वर नगरपंचायतीस नवीन नगरपंचायत व रस्ता अनुदान या योजनेतून रु. २.५५ कोटी इतका निधी विविध विकास कामांसाठी वितरीत करण्यात आला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील १९०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामाबाबत

(३३) १३०१६१ (०८-१२-२०१८). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील एकूण १९०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी ५०७ कि.मी.लांबीच्या म्हणजे सुमारे २५ टक्के रस्त्यांची कामे माहे ऑक्टोबर, २०१८ पासून टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार किती कालावधीत हे रस्ते पूर्ण होणार आहेत,
- (३) असल्यास, त्याकरीता किती निधीची तरतूद करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) :

(१) व (२) मुंबई शहरातील एकूण १९४१.१६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी २३७.१४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर असून, ३२९ कि.मी. रस्त्यांची कामे सध्या प्रस्तावित आहेत.

सदर कामे माहे ऑक्टोबर, २०१८ पासून टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) सदर रस्त्यांच्या कामाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात रु. ९६०.२२ इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खारघर (नवी मुंबई) येथे अंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याबाबत

(३४) १३०३५५ (०८-१२-२०१८). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण नवी मुंबईतील खारघर येथे अंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची घोषणा सन २०१० मध्ये सिडकोकडून करण्यात आली असून त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करून पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गत ८ वर्षांपासून तेथील कलाकृतीची मोडतोड होऊन आंतरराष्ट्रीय उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाल्याबाबत स्थानिक नागरिकांनी दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास शासनाकडे तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, नैना परिसरात २३ स्मार्ट सिटी बनविण्याच्या सिडकोच्या सन २०१० च्या घोषणेनुसार त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) :

(१) हे खरे आहे, सिडको संचालक मंडळाने ठराव क्र.४७७, दि.०६.०२.२००७ नुसार खारघर सेक्टर २३, २४ व २५ येथे सेंट्रल पार्क उभारण्याच्या कामास रु.८८.७३ कोटीची मान्यता दिली असून सुमारे नियोजित ८० हेक्टर जागेवर संपूर्ण सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. सदर पार्क सेक्टर-२३ व २४ या दोन टप्प्यांमध्ये विभागाला गेला आहे. त्यातील सेक्टर-२३ येथील थीम पार्क, योग मुद्रा पार्क, चिल्ड्रन पार्क, ॲम्पिथिएटर, ग्रीन एरिया, मुख्य प्रवेश इमारत, पार्किंग एरिया, फुड प्लाझा, भारतीय संगीत वाद्य पार्क इ. ठिकाणे विकसित केली आहेत.

(२) माहे १ ऑक्टोबर, २०१८ रोजी व त्या सुमारास सिडको कडे अशा प्रकारची कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नसलेचे सिडकोने कळविले आहे.

(३) नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील सुनियोजित विकास साध्य करण्यासाठी शासनाने दि.१०.०१.२०१३ रोजी नैना प्रकल्पाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती केली आहे. सिडकोने २३ गावाकरिता तयार केलेला अंतरीम विकास आराखडा शासनाने दि.२७.०४.२०१७ रोजी मंजूर केला आहे. नैना क्षेत्रातील उर्वरित २०१ गावांच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यास शासन मान्यता देण्याची बाब विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक हे गत अनेक वर्षांपासून
विशेष कामगिरीच्या बक्षिसापासून वंचित असल्याबाबत**

(३५) १३१३११ (०४-१२-२०१८). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय माजी सैनिकांचे कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक हे गत अनेक वर्षांपासून विशेष कामगिरीच्या बक्षिसापासून वंचित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माजी सैनिकांना देण्यात येणारे विशेष कामगिरीचे बक्षित अद्यापही न देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना हे बक्षिस देण्याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (१८-०२-२०१९) : (१) (२) व (३) माजी सैनिकांना विशेष कामगिरीबाबत दरवर्षी विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षी सुध्दा दिनांक ७ डिसेंबर, २०१८ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**‘अवनीश’ प्रकल्पाची नोंदणी महारेरा अंतर्गत न करता जाहिरात करणाऱ्या कणकवली
(ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) येथील मे. ग्लोबल असोसिएट कंपनीवर कारवाई करण्याबाबत**

(३६) १३१८३७ (०४-१२-२०१८). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मे. ग्लोबल असोसिएट कंपनी कणकवली शहरात (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) ‘अवनीश’ या प्रकल्पाचे बांधकाम करित असून महारेरा कायद्यातील कलम ३(१) नुसार प्रकल्पाची महारेरा अंतर्गत नोंदणी केल्याशिवाय त्याची कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असताना सदर कंपनीने प्रकल्पाची महारेराकडे नोंदणी केल्याशिवाय जाहिरात केल्यामुळे संबंधितांवर महारेरा कायद्यातील कलम ५९ (१) नुसार दंडात्मक कारवाई करावी अशा आशयाची तक्रार श्री. अनुपम कांबळी यांनी दिनांक १४ जून, २०१८ रोजी वा त्या सुमारास arkthegreat@gmail.com या ई-मेल आयडीवरून महारेराकडे केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने महारेरा कायदेशीर कारवाई करील असा संदेश दिनांक १४ जून, २०१८ रोजी महारेराच्या अधिकृत ईमेलआयडी sourcedetails@ maharera.mahaonline.gov.in वरून सचिव महारेरा श्री. वसंत प्रभू यांनी तक्रारदार यांना पाठवला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, श्री. अनुपम कांबळी यांच्या तक्रारीनंतर सुमारे १८ दिवसांनी अक्कीश कॉम्प्लेक्स, कणकवली या प्रकल्पाची श्री. वसंत प्रभू, सचिव महारेरा यांनीच दिनांक २ जुलै, २०१८ रोजी P५२९०००१७०११ या क्रमांकाखाली महारेरा अंतर्गत नोंदणी करून घेतली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकल्पाची महारेरा अंतर्गत नोंदणी करून घेताना संबंधित कंपनीने महारेराकडे नोंदणी करण्याअगोदर जाहिरात केल्यामुळे महारेरा कायद्यातील कलम ३(१) चा भंग केलेला असल्याने संबंधितांवर महारेरा कायद्यातील कलम ५९(१) नुसार दंडात्मक कारवाई होणे आवश्यक असताना सचिव, महारेरा यांनी संबंधितांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, महारेरा कायद्यातील कलम ३(१) चा भंग केल्याने कलम ५९ (१) नुसार मे. ग्लोबल असोसिएट कंपनीवर महारेरा किती कालावधीत दंडात्मक कारवाई करणार आणि श्री. वसंत प्रभू, सचिव महारेरा यांचेवर शिस्तभंगाची कारवाई केव्हापर्यंत करण्यात येणार आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२२-०२-२०१९) :

(१) होय. हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) होय. हे खरे आहे.

(४), (५) व (६) हे खरे नाही.

मे. ग्लोबल असोसिएट यांनी महारेरा प्राधिकरणाकडे प्रकल्प नोंदणीसाठी केलेल्या अर्जास अनुलक्षून विकासकाने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून सदर विकासकास दंड न लावण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला.

महारेराकडे प्रकल्प नोंदणीची प्रक्रिया ही ऑनलाईन असून प्रकल्पाची नोंदणी, दंड आकारणे इ. बाबतचा निर्णय प्राधिकरण घेते व सदर निर्णय झाल्यावर सचिव, महारेरा यांच्या स्वाक्षरीने ऑनलाईन नोंदणीपत्र विकासकास जारी करण्यात येते. उपरोक्त नमुद केल्यानुसार नोंदणीच्या/दंडाच्या प्रक्रियेमध्ये सचिव, महारेरा यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. सबब, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या गृह प्रकल्पाबाबत

(३७) १३१८९९ (०८-१२-२०१८). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथील वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक ३० व ३२ मध्ये अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानावर नवनगर विकास प्राधिकरणामार्फत अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी किफायत दरात ७१२ सदनिकांच्या गृह प्रकल्पाचे काम गत २० वर्षांपासून प्राधिकरणाकडून सुरू असून अद्यापही या गृहप्रकल्पाचे काम अपूर्ण असल्याचे दिनांक ३ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गृह प्रकल्पाला सुरू होवून एक वर्ष पूर्ण झालेले असून किमान एक ते दीड वर्षात पुर्ण करून सदनिकांचे वितरण सोडत पध्दतीने करून प्रधान मंत्री आवास योजनेतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) • पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी परवडणारी घरे उभारण्याकरीता पेठ क्र. ३०-३२, वाल्हेकरवाडी येथील भूखंडावर गृह योजना राबविण्यात येत आहे.

• या करीता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून योजनेच्या अंदाजपत्रकास प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे.

• या प्रकल्पातील एकूण ७९२ सदनिकांच्या कामांचे आदेश निविदा काढून दि. ७.१.२०१६ रोजी कंत्राट दारास कार्यादेश देण्यात आले आहेत.

• कंत्राटदाराने कामाची गती न राखल्याने कंत्राटदारास दि. २५.१०.२०१६ पासून नुकसान भरपाईची रक्कम आकारण्यात येत आहे.

(२) • सदर प्रकल्प सुरू होऊन जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली असून ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करण्यासाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.

• सर्वांसाठी घरे - २०२२ प्रधानमंत्री आवास योजना दि. १७.६.२०१५ पासून लागू केलेली असून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्र. ३०-३२ वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पाची योजना प्रधानमंत्री आवास योजना घोषित होण्याच्यापूर्वी सुरू केलेली असल्याने राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीने सदर प्रस्ताव अमान्य केला होता.

• त्यामुळे प्रस्तुत योजनेचा प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत समावेश होऊ शकला नाही.

• वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरण स्तरावर सोडत पध्दतीने सदनिकांचे वितरण करण्याचे प्रायोजन आहे.

• तथापि, लाभार्थ्यास प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत असलेली क्रेडीट लिंक सबसिडी नियमानुसार मिळू शकेल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे साळीबा (ता.जि.बीड) येथील एका महिलेने मुलीला वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नसल्यामुळे केलेली आत्महत्या

(३८) १३१९३७ (१०-१२-२०१८). श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे साळीबा (ता.जि.बीड) येथील श्रीमती सरस्वती जाधव या महिलेने तीच्या मुलीला चांगले गुण असतांनाही आरक्षणाअभावी वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नसल्याच्या कारणामुळे दिनांक २६ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बीड जिल्ह्यात आरक्षणासाठी आत्महत्येची ही १० वी घटना आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधीत मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना कोणती नुकसान भरपाई दिली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०१-२०१९) :

(१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) मयताची मुलगी हिंस मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे वैद्यकिय शिक्षणाकरिता शैक्षणिक खर्च न भरता आल्याने तिला अँडमिशन मिळाले नाही. त्यामुळे मयताने नैराश्यातून जाळून घेऊन आत्महत्या केली आहे असे निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणी पो.स्टे.वडवणी येथे अ.मृ.नं.१५/२०१८ कलम १७४ सीआर.पी.सी. प्रमाणे दाखल केला आहे. मयत पावलेल्याच्या कुटुंबियांना मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनुदान मंजूरीबाबत जिल्हाधिकारी, जि.बीड यांच्या कार्यालयाकडून शिफारस करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भुसावळ (जि.जळगाव) शहरात कत्तलीच्या उद्देशाने मिल्लतनगरातील एका बंगल्यात डांबून ठेवलेल्या ९५ जनावरांची सुटका करण्यात आल्याबाबत

(३९) १३१९८५ (१०-१२-२०१८). श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भुसावळ (जि.जळगाव) शहरात कत्तलीच्या उद्देशाने मिल्लतनगरातील एका बंगल्यात डांबून ठेवलेल्या ९५ जनावरांची सुटका पोलिसांनी दिनांक ६ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू गुरे कोणी व कोठून आणली व त्यांना बंगल्यात कोणी ठेवले याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधीत दोषींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०२-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) आरोपी १) मोहम्मद सईद अब्दुल सत्तार, २) मोहित शेख अजीज, ३) जहीरखान बाबूलाल खान, ४) शेख आसीफ शेख युसूफ, रा. मिल्लत नगर, भुसावळ ५) जब्बार हसन कुरेशी सर्व रा. नसरवंजी फाईल, भुसावळ यांच्या मालकीचे सदरहू जनावरे असून त्यांनी मोहम्मद सईद अब्दुल सत्तार यांच्या मालकीचे घरात ती जनावरे कत्तली करिता आणून ठेवलेली होती. याबाबत बाजारपेठ पो. स्टे. भाग ६ गु.र.क्र. ३२४१/२०१८ प्राणी निर्देयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा, १९६० कलम ११ क, ड, च, ज व प्राणी संरक्षण अधिनियम कायदा, १९९५ कलम ५-अ) (१) (२) ५ (ब) व भादवि कलम २६९,४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ.क्र. १ ते ४ येथील आरोपींना मा. न्यायालयाने जामिनावर मुक्त केलेले आहे. तसेच आरोपी क्र. ५) जब्बार हसन कुरेशी रा. नसरवंजी फाईल भुसावळ हा गुन्हा दाखल झाल्या पासून फरार आहे. तसेच सदर गुन्हाचा तपास चालू असून तपास पूर्ण झाल्यावर आरोपीतांविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात दुरसंचार कंपन्यांना त्यांचे खोद कामासाठी परवाने देत असताना त्यांनी वेगवान इंटरनेट कनेक्शन शासनास विनामुल्य पुरविण्याबाबत

(४०) १३२१०९ (११-१२-२०१८). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दुरसंचार कंपन्यांना त्यांचे खोदकाम करण्यासाठी परवाने देताना त्यांनी वेगवान इंटरनेट कनेक्शन शासनास विनामुल्य पुरविण्याची अट सदर कंपन्यावर घातली असता या कंपन्या त्यांचे उल्लंघन करित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनेक शासकीय कार्यालयात मोफत मिळणारी इंटरनेट कनेक्टिविटी सोडून देऊन पैसे अदा करून नेट कनेक्टिविटी घेतली जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करून शासनाचे नुकसान करणाऱ्या जबाबदार अधिका-यांवर व नियमांचे उल्लंघन करणा-या कंपन्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०२-२०१९) :** (१) ही बाब खरी नाही.दुरसंचार कंपन्यांना बँडविड्थ जोडणीची अट घालण्यात आलेली असून इंटरनेट जोडणीची अट घालण्यात आलेली नाही.
- (२) बँडविड्थ जोडणीमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसते.
 - (३) प्रश्न उद्भवत नाही.
 - (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याबाबत

- (४१) १३२७४४ (१०-१२-२०१८).** कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा) :
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुरुस्तीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याने काटकसरीच्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचा फटकाही या वसाहतींमधील इमारतींच्या दुरुस्तीला बसला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 - (३) असल्यास, सदर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहती धोकदायक स्थितीत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 - (४) असल्यास, कर्मचारी वसाहतीतील रस्ते व पदपथांची ही दुरवस्था झाली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 - (५) असल्यास, सदर धोकादायक वसाहतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश शासन बेस्ट प्रशासनाला देणार आहे काय,
 - (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) बेस्ट कामगारांच्या घर दुरुस्तीचे १० कोटी कागदावरच अशा आशयाची बातमी दिनांक २५.१०.२०१८ रोजीच्या सामना या वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती ही वस्तुस्थिती आहे.

(२), (३), (४) व (५) बेस्ट उपक्रमाच्या ३० वर्षांहून अधिक आयुर्मानाच्या इमारती तसेच अधिक धोकादायक इमारतींचे त्रयस्थ संस्थेकडून संरचनात्मक परिक्षण करून घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून २ टप्प्यांत स्ट्रक्चरल ऑडिटर्सची नेमणूक अनुक्रमे दिनांक २३.०१.२०१७ व दिनांक ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील १६० इमारतींचे संरचनात्मक परिक्षण अहवाल बेस्ट उपक्रमास प्राप्त झाले असून, त्यानुसार सांताक्रुझ कर्मचारी वसाहतीतील तीन व मानखुर्द येथील दोन अतिधोकादायक इमारती अनुक्रमे दिनांक ३०.०८.२०१८ व दिनांक २४.१०.२०१८ रोजी निष्कासित करण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यातील १६० इमारतींच्या दुरुस्तीचा संरचनात्मक परिक्षकाने सादर केलेला अंदाजित खर्च रु. ११३ कोटी इतका आहे.

तसेच, दुसऱ्या टप्प्यांतर्गत संरचनात्मक परिक्षकाची नेमणूक करण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असून, त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर इमारत दुरुस्ती खर्चाचा अंदाज घेण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या कामगार वसाहतींच्या दुरुस्तीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात रु. १० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

चुनाभट्टी (मुंबई) हिल रोड परिसरात घरांचे अनधिकृत बांधकाम होत असल्याबाबत

(४२) १३२७७६ (१०-१२-२०१८). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सायन चुनाभट्टी उपनगरातील हिल रोड परिसरातील मोहन नगर समोरील जाधव चाळ व परिसरातील घरांच्या अनधिकृत व नियमबाह्य बांधकाम प्रकरणी तेथील स्थानिक रहिवाशांनी मुंबई महानगरपालिकेच्या "ल" विभाग, उपायुक्त, एम विभाग, अतिरिक्त आयुक्त, पूर्व-उत्तर विभाग तसेच आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना माहे फेब्रुवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, तदनुसार चौकशीत काय निष्पन्न झाले आहे,त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) अशा आशयाचे निवेदन बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे हे खरे आहे.

(२) व (३) सदर ठिकाणी आढळून आलेल्या अनधिकृत बांधकामाची स्थळपाहणी करून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संबंधित व्यक्तींना माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५१ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

तसेच, सदर प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार अंतिम आदेश बजावण्यात आले असून, कायद्यातील विविध बाबींची पूर्तता करून मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेने नोकर भरतीत अंध व्यक्तींना डावलले असल्याबाबत

(४३) १३२८०४ (०७-१२-२०१८). श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने नोकर भरतीत अंध व्यक्तींना डावलले असल्याचे माहे जुलै, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला फटकारले असून दृष्टीहिनांसाठी पदे आरक्षित असतांनाही त्यांना वैद्यकीय चाचणीत अंध असल्याच्या कारणावरून नाकारण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई महानगरपालिकेने माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये अंधांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया राबविली होती इच्छुक उमेदवारांपैकी २०७ जणांची निवड करण्यात आली परंतु प्रत्यक्षात भरती करतांना १०७ जणांनाच कामावर ठेवण्यात आले ८२ उमेदवारांना ते अंध असल्याच्या कारणावरून नाकारण्यात येऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे हे लक्षात घेता शासन उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०१६ मध्ये अपंगांसाठी कामगार भरतीची जाहिरात देऊन २३९ दिव्यांग (अंध) अपंग उमेदवारांना निवडीनंतर नियुक्तीसाठी महानगरपालिकेच्या विविध खाते/विभाग/रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते.

त्यापैकी ८२ उमेदवारांना विशेष वैद्यकीय मंडळाने वैद्यकीय परिक्षणात अपात्र ठरविल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) मा. उच्च न्यायालयाने सदर ८२ उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त करून घेण्याचे आदेश दिले असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) नियुक्तीसाठी पाठविण्यात आलेल्या २३९ दिव्यांग (अंध) उमेदवारांपैकी ३ उमेदवार वैद्यकीय तपासणीमध्ये ४०% कमी अंपगत्व असल्यामुळे अपात्र ठरले, तसेच २ प्रकरणांबाबत कार्यवाही सुरु आहे.

१९ अंध उमेदवार नियुक्तीसाठी इच्छुक नव्हते व १७ अंध उमेदवारांनी महानगरपालिकेशी संपर्क साधला नाही आणि उर्वरित १९८ अंध उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये कॅन्टींग सुरु करून मुलींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतीगृहाचे काम पूर्ण करण्याबाबत

(४४) १३३०३४ (१०-१२-२०१८). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या मुलींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतीगृहाचे काम प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सन २०११ पासून रखडले असल्यामुळे आजही ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सोलापूर येथील मुलींच्या आयटीआयमध्ये उपहारगृह (कॅन्टींग) सुरु करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी येथील प्राचार्यांना आदेश दिले असतांनाही वीज कनेक्शन नसल्याचे कारण सांगून अद्याप येथे कॅन्टींगही सुरु केलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून येथील मुलींची जेवणाची होणारी गैरसोय लक्षात घेता येथे कॅन्टींग सुरु करण्याबाबत व निधीची तरतूद करून सदर वसतीगृहांचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०७-०२-२०१९) : (१) हे अंशतः खरे आहे. सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ५० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे वसतीगृह बांधकाम करण्यास शासनाने दि.१२.०६.२०१८ च्या शासन निर्णयान्वये रु.५१.०९ लक्ष इतक्या रक्कमेची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. सदर बांधकामावर रु.५१.०९ इतका प्रशासकीय मान्यता प्राप्त रक्कमेचा संपूर्ण खर्च झाला आहे. तथापि, सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीचे स्लॅब, भिंतीचे विटबांधकाम व प्लास्टरींगचे काम पूर्ण केले असून वसतीगृहातील दारे, खिडक्या, विद्युतीकरण, प्लंबिंग, फरशी इत्यादी कामे बाकी ठेवली आहेत. दरसूचीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रु.६५.३२ लक्ष इतक्या रक्कमेचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले होते. परंतु सदर प्रस्तावास जिल्हा नियोजन मंडळाकडून प्रशासकीय मंजूरी व निधी मिळाला नाही.

आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रु.९४,४५,३०५/-रक्कमेचे सुधारीत अंदाजपत्रक पाठविलेले असून प्रशासकीय मंजूरी बाबतची कार्यवाही सुरु आहे.

(२) हे खरे नाही. जिल्हाधिकारी यांनी संस्थेत कंटेनर टाईप कॅन्टीनची सोय होवू शकते असे , जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सांगितले होते, तथापि, कार्यकारी अभियंता, सोलापूर यांनी कंटेनरचे डीएसआरचे दर उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. तथापि, संस्थेमध्ये फळे व भाज्या प्रक्रिया व्यवसायामार्फत पी.ओ.टी.एस. अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कॅन्टीन सुरु करणेची कार्यवाही संस्थेने सुरु केली आहे.

(३) व (४) संस्थेत फळे व भाज्या प्रक्रिया व्यवसायामार्फत पी.ओ.टी.एस. अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कॅन्टीन सुरु करणेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या सुधारीत अंदाजपत्रकानुसार प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वसतिगृहाचे उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

नागपूर येथील एका उच्च शिक्षित तरुणीवर झालेला अत्याचार

(४५) १३३०६२ (१०-१२-२०१८). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमर काळे (आर्वी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील एका उच्चशिक्षित तरुणीचे लैंगिक शोषण व गर्भपात केल्याप्रकरणी चंद्रपूर मधील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष श्री.पांडुरंग आंबटकर, उपाध्यक्ष श्री.पीयूष आंबटकर आणि श्री. अमोल रघाताटे यांच्यावर नागपूर येथील सोनेगाव पोलीस ठाण्यात दिनांक २० ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब दिनांक २१ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास निर्देशनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०२-२०१९) :(१) होय, हे खरे आहे.

(२) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. सोनेगांव, नागपूर येथे गु.र.नं. १९०/१८ कलम ३७६, ३१३, ३४ भादवि सह कलम ३(२) (५) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१५ अन्वये आरोपीतां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १ यास मा. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपी क्र. २ व ३ यांना मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी

अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गुन्ह्याचा तपास चालू असतांना यातील आरोपीतांनी मा. उच्च न्यायालय , खंडपीठ नागपूर येथे दाखल केलेल्या फौजदारी याचिका क्र.१०७६/ १८ च्या अनुषंगाने दि. ०६.०२.२०१९ रोजी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालान्वये सदर गुन्ह्याची एफ आयआर क्र. १९०/१८ खारीज केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील दादर (पश्चिम) येथील भाजी मंडईच्या सुलभ व्यवस्थापनाबाबत

(४६) १३३२२७ (१०-१२-२०१८). कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दादर (पश्चिम) येथील भाजी मंडईत विक्रेत्यांकडून खराब भाजीपाला तेथील रस्त्यावरच टाकला जात असल्यामुळे दादरच्या सेनापती बाबट मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक रहिवाश्यांनी महानगरपालिकेला वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याचप्रमाणे या रस्त्यावर साचलेल्या खराब भाजीपाल्यामुळे या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत असून सतत अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करून या मंडईच्या सुलभ व्यवस्थापनासाठी व निश्चित धोरणासाठी शासनाने महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१), (२) व (३) क्रांतीसिंह नाना पाटील, महापालिका मंडई, दादर(पश्चिम) येथे निर्माण होणारा कचरा सदर मंडईच्या आवारामध्येच दोन ठिकाणी जमा करण्यात येतो व महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंड्यांमध्ये ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर यंत्रे बसविण्याची कार्यवाही सुरु असून, त्यानुसार १० टन कचरा विघटन करण्याची क्षमता असलेली २ यंत्रे क्रांतीसिंह नाना पाटील मंडईत बसविण्यात आली आहेत.

सद्यःस्थितीत सदर दोन्ही यंत्रे प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येत असून, ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर यंत्राच्या सहाय्याने कचऱ्याची विल्हेवाट मंडईत लावून त्यापासून खत तयार करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील किमान ६३०३ झाडांपैकी ३५०३ झाडे मंजुरी न घेता तोडण्यात आल्याबाबत

(४७) १३३६१० (१०-१२-२०१८). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील किमान ६३०३ झाडांची कत्तल करण्यात आली असून यामध्ये झाडे तोडण्याची मंजुरी न घेता किमान ३५०३ झाडे तोडण्यात आली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एमएमआरसीकडून कुलाबा-वांद्रे-सिड्ढा अशा ३२.५ किमी मेट्रो-३ मार्गाचे काम प्रगतीपथावर असून या मार्गात येणा-या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु असून मुंबई महानगरपालिकेकडून २८०१ झाडे तोडण्याची मंजुरी प्रथम घेण्यात आली होती मात्र त्यानंतर मेट्रोकडून वेळोवेळी झाडे तोडण्याची निकड व्यक्त करून मंजुरी मिळविण्यात येते परंतु या परवानगी न घेता तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात नव्याने दुसरी झाडे लावण्यात येतात तसेच त्यांची निगराणी करण्यात येत नसल्याने पर्यावरणाचा हास होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०२-२०१९) :

(१), (२) व (३) एमएमआरसीच्या कुलाबा-वांद्रे-सिड्ढा या ३२.५ कि.मी. च्या मेट्रो-३ कामाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून एकूण १५५४ झाडे कापण्याची परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी १२७७ झाडे कापण्यात आली आहेत.

कापण्यात येणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात एकूण ११,३०० नवीन वृक्षांची लागवड संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे करण्यात आली असून, सदर वृक्षांची देखभाल करण्यासाठी एम.एम.आर.सी.एल. यांनी वन विभागाबरोबर ७ वर्षांकरिता करार केल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेतील विधी व सल्लागार विभागातील कर्मचारी व अधिकारी आर्थिक गैरव्यवहार करित असल्याबाबत

(४८) १३३६५९ (१०-१२-२०१८). श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिकेतील विधी व सल्लागार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी मिळून ठराविक लोकांना फायदा होईल अशा दृष्टीने कामकाज करित आहेत व आर्थिक व्यवहार करून काही लोकांना फायदा होईल असे निदर्शनास येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, असे कर्मचारी व अधिकारी मिळून महानगरपालिकेचा फायदा किंवा हित न जपता स्वतःच्या फायद्यासाठी महानगरपालिकेचे नुकसान करित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०२-२०१९) : (१), (२) व (३) • पुणे महानगरपालिकेतील विधी विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात मा. विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली होती, हे खरे आहे.

- सदर तक्रार यशाशिघ्र चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेस पाठविण्यास आलेली आहे.
- या प्रकरणी उपयुक्त (सामान्य प्रशासन), पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत चौकशी करून सविस्तर अहवाल शासनास तत्काळ पाठविण्याबाबत दि. १२.२.२०१९ च्या पत्रान्वये आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सूचना दिलेल्या आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

धनकवडी (जि.पुणे,ता.हवेली,) येथील विठ्ठल मंदिर ते सावरकर चौक या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत

(४९) १३४७६४ (०५-१२-२०१८). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धनकवडी (जि.पुणे,ता.हवेली) येथील विठ्ठल मंदिर ते सावरकर चौक या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रस्ता सुस्थितीत असतांना नव्याने करण्यात आला असून खोदाई न करता फक्त पूर्वीच्या रस्त्यावर डांबरीकरण केले असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे मा.आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना दिनांक ३ एप्रिल, २०१८ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्राद्वारे कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास येत असतांना स्थानिक धनकवडी क्षेत्रीय कार्यालयासह संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१९) : (१), (२), (३) व (४) • या प्रकरणी दि.०३.०४.२०१८ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींचे पत्र आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना प्राप्त झाले होते, हे खरे आहे.

• धनकवडी येथील विठ्ठल मंदिर ते सावरकर चौक रस्त्यावर वेळोवेळी ठिकठिकाणी डागडूजी करून रस्ता दुरुस्त करण्यात आलेला असल्याने सदर रस्त्याच्या पृष्ठ भागावर चढ उतार निर्माण झाले होते. परंतु सदर रस्त्याचा बेस सुस्थितीत होता.

• रस्त्याचे रिसरफेसिंग करण्याच्या दृष्टीने मिलिंग करण्यात आले होते. त्यानंतर सदर रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार व समाधानकारित्या पूर्ण झाले असल्याबाबत क्वॉलिटी अश्युरन्स सर्टिफिकेट सादर केले असल्याचे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.

• सदर स्थितीत सदर रस्त्यावर वाहतूक सुरळितपणे सुरु आहे.

• सदर काम आवश्यक त्या मान्यता घेऊन तसेच पुणे महानगरपालिकेच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार, निविदा अटी व शर्ती तसेच स्पेसिफिकेशननुसार पूर्ण करण्यात आले आहे असे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**शिवाजीनगर (पुणे) परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या
आदेशाची २० वर्षांपासून अंमलबजावणी झाली नसल्याबाबत**

(५०) १३४७६५ (०५-१२-२०१८). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिवाजीनगर (पुणे) परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या आदेशाची २० वर्षांपासून अंमलबजावणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे येथील आपटे रस्त्यावरील अनधिकृत बांधकामासंदर्भात प्रभाकर वझे या उच्चशिक्षित ज्येष्ठ नागरिकाने महानगरपालिकेकडे तक्रार नोंदविल्या नंतर मागील वीस वर्षांपासून त्यांचा कारवाई संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असतांना हे बांधकाम अद्यापही जैसे-थे असून संबंधित बांधकामावर कारवाई करण्याचे आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून पुढे येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यामुळे अनधिकृत बांधकामास पाठीशी घालणाऱ्या विधी विभागाचा संशयास्पद कारभार कागदपत्रांवरून निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१९) : (१) व (२) प्रस्तुत प्रकरणातील संबंधितांना बांधकामावर कारवाई करणेसाठी कलम ४७८ (१) अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहेत.

सदर प्रकरणातील एकाच कुटुंबातील मालकी हक्क संदर्भात तक्रारी असून याबाबत महानगरपालिका आयुक्त यांचे स्तरावर सुनावणी होऊन तक्रारदार यांना वेळोवेळी कळविणेत आले आहे.

तसेच प्रस्तुत प्रकरणी मा. दिवणी न्यायालय, पुणे मालकी हक्क संदर्भात दावा क्र. ४७४/२०११, १४५७/२०१२ व १८३/२०१५ व ९८१/२०१५ दावे सुरु आहेत. तसेच १८३/२०१५ या दाव्यामध्ये स्थगिती आदेश आहे.

(३) व (४) मा. दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे सदर मिळकतीवर कारवाई करण्यास प्रतिबंध असल्याने कारवाई करता आलेली नाही. यापूर्वी सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयात सदरची बाब न्यायप्रविष्ट होती. त्यातील सर्व दावे हे नुकतेच मा. जिल्हा न्यायालय, पुणे यांच्याकडे वर्ग झालेले असल्याने त्यांनी सदर प्रकरणी तडजोडीने संबंधित दाव्यातील विषय मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

जितेंद्र भोळे
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा.